

Date: 06th September, 2021

To,
Corporate Relationship Department
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai-400 001 Scrip Code: 517063

Dear Sir/Madam,

Sub: Notice to the Shareholders of the Company under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we hereby enclose the copies of the Notice issued for attention of the Shareholders with reference to the information regarding the 37th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Wednesday, 29th September, 2021 at 11.00 a.m through Video Conferencing / Other Audio-Visual Means, in compliance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI). The notice was published in the following newspapers on 05th September 2021 (including e-editions wherever applicable):

- i. Mumbai Edition of The Free Press Journal; and
- ii. Mumbai Edition of Navshakti.

The said newspaper(s) clipping will also be made available on the website of the Company www.jetking.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For **IETKING INFOTRAIN LIMITED**

PRITESH JHAVERI COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER ACS 51446

Encl. as above

Whereas

BANK OF MAHARASHTRA Stressed Asset Management Branch, Mumbai

Janmangal, 4th Floor, 45/47, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 40000 Tel.: 022- 22660883, Email: brmgr1447@mahabank.co.in, bom1447@mahabank.co.ir

Head Office: Lokmangal,1501, Shivajinagar, Pune- 411005 POSSESSION NOTICE (For Immoveable Property)

Whereas The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Asset an Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 31.07.2017, calling upon the borrowers 1) M/s PVN Fabrics Pvt Ltd (Borrower), 2) Mr Arvindkumar Poonamchand Agarwal (Director & Guarantor), 3) Mrs. Dimpledevi Arvindkumar Agarwal (Director & Guarantor) 4) Mr Bikas Premchand Mittal (Director & Guarantor), to repay the amount mentioned in the Notice being Rs. 52,89,35,363.32/- (Rupees Fifty Two Crore Eighty Nine Lakhs Thirty five thousand Three hundred sixty three and paise thirty two Only) plus further unapplied interest plus expenses and cost incurred within 60 days from the date of the said Notice.

The Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and Guarantors in particular and to th public in general that the Mamlatdar, Daman has taken Physical Possession of the property described herein below, and handed it over to the Authorised Officer of Bank of Maharashtra pursuant to the order dated 28/09/2018 passed by District Magistrate, Daman in Case No 26/2018 in terms of power vested in District Magistrate, Daman under the provisions of Section 14 of the Act on this 01st Day of September of the year 2021. The Borrower in the particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra, for an amount Rs. 52,89,35,363.32/- (Rupees Fifty Two Crore Eighty Nine Lakhs Thirty five thousand Three hundred sixty three and paise thirty two Only) plus further unapplied interest plus expenses and cost incurred
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the sec

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

All that piece and parcel of property being Industrial NA land bearing survey No 39/1,39/2A, 39/3-E, 40/1,40/2,40/3,40/4,40/5,40/6,41/3, along with thereon situated at village Kadaiya Nani Daman, UT

Bounded: For survey 39/1, Towards East: By seasonal Nullah, Towards South: Survey no 39/2A & 39/3, Towards West: Road, Towards North: By road. For survey 39/2A, Towards East: Survey No 39/1, Towards South: Survey no 39/2B, Towards West: Road, Towards North: By survey no 39/2B, Towards East: Survey No 40, Towards South: Survey no 41/6,38/2 & 38/3, Towards West: Survey No 40, Towards South: By survey no 41/6,38/2 & 38/3, Towards West: Survey No 40, Towards South: By survey no 41/6,38/2 & 38/3, Towards West: Survey No 40, Towards South: By survey no 41/6,38/2 & 38/3, Towards West: Survey No 40, Towards South: By survey no 41/6,38/2 & 38/3, Towards West: Survey No 40, Towards South: Survey No 40, Towards West: Survey No 40, Towards South: Survey No 40, Towards West: Survey No 40, Towards South: Survey No 40, Towards West: Survey No 40, Towards South: Survey No 40, Towar 39,39/3D, Towards North: By survey no 40/3,5,6. For survey 40/1, Towards East: Survey No 40/2 & 40/3, Towards South: By survey no 40/ and nallah, Towards West: seasonal nallah, Towards North: By village boundary and Village Bhimpore. For survey 40/2, Towards East: Survey No 41/1, Towards South: By survey no 40/4, Towards West: Survey No 40/1, Towards North: By village boundary and Village Bhimpore. For survey 40/3, Towards East: Survey No 40/2,40/4, 40/5, Towards South: By survey no 40/1, Towards West: Nallah, Towards North: By survey no 39/4. For survey 40/4, Towards East: Survey No 40/2, Towards South: By survey no 40/3 & 40/5, Towards West: Survey No 40/3, Towards North: By survey no 40/2. For survey 40/5, Towards East: Survey No 41/3, Towards South: By survey no 39/3,40/6, Towards West: Survey No 40/3, Towards North By survey no 40/4. For survey 40/6, Towards East: Survey No 39/3, Towards South: By survey no 39/3, Towards West: Survey No 39/3, Towards North: By survey no 40/3 & 5. For survey 41/3, Towards East: By village boundary of Bhimpore, Towards South: By survey no 41/4, Towards West Survey No 39/3, 40/5, Towards North: By survey no 39/4

Authorised Officer & Chief Manager Date: 01.09.2021 Bank of Maharashtra



punjab national bank

Prabhadevi, Mumbai 400 025 E-mail :- cs4444@pnb.co.in Ph No. 022-43434630, 43434663

Annexure -15 (Revised SI-10 B)

POSSESSION NOTICE Common Possession Notice for Im e borrower by the respective Authorised Properties in case of more than Officers (For Immovable property)

Punjab National Bank/ the Authorised Officer/s of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets inforcement of Security Interest Act. 2002, and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrow nentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice(s)

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 31.08.2021 to 2nd September of the year 2021

wer/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies wi

S. No.	Name of the branch	Name of the Account	Name of The borrower (Owner of the property)	Description of the property mortgaged	Date of demand notice	Date of affixture of possession notice	Amount outstanding as on the date of demand notice.	Name of the Authorised Officer/s
1	Mumbai- BKC	Mr. Satish Sham Karekar	Mr. Satish Sham Karekar	All that part and parcel of the property consisting of Flat No. 302,N wing, Silent Park, Near Golden West Police Chowki, Mira Bhayander Road, Bhayander East-Thane- 401105		01.09.2021	25,26,950.28/-	Mr. A. Ramchandran
2	MUMBAI, KANDIVLI (EAST)	Mr. Prasad B Godambe and Mr. Bhupendra w Godambe	Mr. Prasad B Godambe and Mr. Bhupendra w Godambe	All that part and parcel of the property consisting of Flat No. A-001, Pauravi Apartment, Chanakya Nagari, Samel Pada, Umbrale Road, Near Chakreshwar Talao, Nallasopara(W), Thane-401203.			10,34,755.56/-	Mr. A. Ramchandran
3	MUMBAI, VILLE PARLE WEST	Mrs. Lily Michael Patel	Mrs. Lily Michael Patel	All that part and parcel of the property consisting of Flat No.202 2nd Floor, Raj Atlantis- 1 Opp SVP School, Ramdev Park, Mira Road East, Thane- 401107.			83,33,152.00/-	Mr. A. Ramchandran
4	MUMBAI, GOREGAON (EAST)	M/S Rico Rubber Industries	Mr. Radhey Mohan Yadav	All that part and parcel of the property consisting of Flat No. 202 2nd Floor, B 1 Wing, Pooja Park CHSL, off Chatrapati Shivaji Marg, Village Ghodbunder, Bhayander East, Thane-401107			37,01,532.21/-	Mr. A. Ramchandran
5	MUMBAI, VILLE PARLE WEST	Mr. Kiran T Chavan and Mrs. Rajanda K Chavan	Mr. Kiran T Chavan and Mrs. Rajanda K Chavan	All that part and parcel of the property consisting of Room No.B 28 1 Hindu Friends, Plot No. 542,RSC 55,Sector 5, Charkop, Kandivali (w) Mumbai-400067		31.08.2021	62,39,457.00/-	Mr. A. Ramchandran
6	MUMBAI- KHAR(W)	Mr.Nilesh Mhadeshwar	Mr.Nilesh Mhadeshwar	All that part and parcel of the property consisting of Flat No. 1801,18th Floor, B Wing, B u I d i n g N o . 5 8 - B Ashtavinayak CHSL, New Mahada Tower, Opp Ekta Nagar, Kandivali (w), Mumbai-40067		31.08.2021	16,66,664.28/-	Mr. A. Ramchandran
7	MUMBAI GOREGAON WEST	Mr. Bhavesh Rajnikant Pandya and Mrs. Hemali B Pandya	Mr. Bhavesh Rajnikant Pandya and Mrs. Hemali B Pandya	All that part and parcel of the property consisting of Flat No.106 Vasant Vijay CHSL Sarojani Naidu Road, Kandivali(W)-Mumbai-	25.05.2021	31.08.2021	79,99,957.00/-	Mr. A. Ramchandran

Ghodbunder, Manapada Thane-400607 The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time

available to redeem the secured assets Date: 03.09.2021 Place : Mumbai

MUMBA

MAI AD

MARVE ROAD

Mr.V

Vijaykumar Nair and Mrs

Sunita V Naii



Mr.V All that part and parcel of the Vijaykumar Nair property consisting of Flat and Mrs. Sunita No.1802_18th_Floor_Dosti

Imperia-Elecia.Opp R mal

400067

V Nair

ADITYA BIRLA

CAPITAL

Sd/-A. Ramchandran Chief Manager Authorised Office

Mr. A.

2021

02.09.2021 2.14.46.900.00/

ALI KADAR KHAN proposed purchaser intent to Purchase the said Flat No.9, 3rd Floor, SEA SPRAY ENJAY Co-op Hsg Soc Ltd, 17, Carter Road No.2, Khar (W), Mumbai-400052 District Bombay Suburban, CTS No.1101-B/18 of Village Bandra, Bandra (W), Mumbai - 400050 from the present owners 1] MRS.HOMAI SAM ANTIA 2] MRS.NAZNEEN PARAKH legal heir of Late SAM JEHANGIR ANTIA who was the original owner of Flat No 09 (Original Flat No 302 & 303) Any nerson having any claim or objection for Sale of said Flat No.9 or for transfer of shares and share certificate of the said Flat from the name of 11 MRS, HOMAI SAM ANTIA 21 S. NAZNEEN PARAKH to the name of MR.MEHBOOB ALI KADAR KHAN should contact within 15 days in writing with documentary evidence and proper acknowledgement to the Secretary / managing Committee of SEA SPRAY ENJAY Co-op Hsg Soc Ltd, 17, Carter Road No. 2, Khar (W), Mumbai-400052 or to Adv. Shaikh Mohammed Asif at B-102, Baitunnoor Building C.S.T. Road Kurla (w) Mumbai 400 070 (M-9322109888), after the lapse of 15 days period if any objection is not received from any person MR. MEHBOOB ALI KADAR KHAN will commence 8 complete the transaction of buying the said Flat No.9 on ownership basis from MRS. HOMAI SAM ANTIA 2] MRS NA7NFFN PARAKH

client (1) AJAZ AHMED ABDUL **GAFOOR SHAIKH AND (2) AYAZ** AHMED ABDUL GAFOOR SHAIKH vide Agreement for Contract Develop Property dated 03rd November, 2017 duly registered at the office of subregistrar of assurance at Borivali-2 Serial No. BRL-2/10629/2017 have granted the contract to construct the building on the said property upon the terms and condition mentioned therein to MR. NASIR LATIF SHAIKH & MR. SABIRALI J. SHAIKH. Since the said MR. NASIR LATIF SHAIKH & MR. SABIRALI J. SHAIKH have further not willing to perform their part of obligations, vide Declaration dated 24.02.2021, the said MR. NASIR LATIF SHAIKH and AJAZ AHMED ABDUL GAFOOR SHAIKH have mutually decided to cancel the said registered Agreement for Contract Develop Property dated 03.11.2017 upon the terms and condition mentioned therein and therefore this public notice is being caused to invite the claim of any third party/ies if any with respect any transaction and deed has took place with MR. NASIR LATIF SHAIKH & MR. SABIRALI J. SHAIKH with respect to said property.

individual, Hindu undivided family, Company, Bank. Financial thereof by way of sale Memorandum of understanding, exchange, mortgage, pledge charge, gift, trust, inheritance succession, possession, lease, tenancy, maintenance, easement, license. bequeath. share assignment, lien, attachment, pendens, reservation, agreement, commitment or demand of any nature whatsoever or otherwise waived and/or have been abandoned and the transaction reference to such claim/s

Dated this 5th day of September,

Mumbai-400064

TENDER NOTICE

NOTICE is hereby given by public at large that I Advocate S.M Asif for and on behalf of my client MR. MEHBOOB

CAUTION NOTICE THIS IS TO INFORM THE

PUBLIC AT LARGE THAT our

Institution, non-banking financial institution, Firm, Association of persons, Body of Individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection, claim, right, title and/or interest in respect of the said property or any part or portion development rights, right of way, lis FSI consumption or any liability or are hereby requested to inform the same in writing, supported with the original documents, to the undersigned having their office as mentioned hereinbelow within a period of 14 days from the date of the publication of this notice, failing which the claim/s, if any, of such person/s shall be considered to shall be completed without

Any person/s including any

SCHEDULE OF THE PROPERTY: All that piece and parcel of Plot of land admeasuring 856.4 Sq. Mtrs. bearing Survey No. 211, Hissa No. 29, C.T.S. No. 1446 of Revenue Village: Malwani, Taluka: Borivali, Bombay Suburban District.

MR. SANJEEV SINGH

301, J P Residency, Chincholi Bunder Road, Malad West,

ditya Birla Finance Limited

Indian Banl 🛕 इलाहाबाद ALLAHABAD

BANDRA BRANCH

143, Pauline Sister's Society, Opp. Hakkasan Restaurant, Water Field Road, Bandra (W), Mumbai-400 050 Email: bandra@indianbank.co.ir

POSSESSION NOTICE

(For Immovable Property)
[Under Rule- 8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002]

The undersigned being the Authorized officer of the Indian Bank Bandra branch appointed/designated under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 15/04/2021 calling upon LANVIN INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED Off. Address-206-209, BHULLAR STAR ESTATE BEHIND SAKINAKA TELEPHONE EXCHANGE, ANDHER KURLA ROAD, ANDHERI EAST, MUMBAI 400072, Factory Address-Survey No. 1, Village Vasuri Khurd, Talati-Saja Biloshi, Dist. Thane, Sub-Registrar Bhiwandi and District Thane. (Borrower), to repay the amount mentioned in the notice being Rs. 18,42,12,338.00 (Rupees Eighteen Crore Forty Two Lakhs Twelve Thousand Three hundred and Thirty Eight Only) within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 31st of August of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs 18,42,12,338.00 (Rupees Eighteen Crore Forty Two Lakhs Twelve Thousand Three hundred and Thirty Eight Only) and interest and other charges thereon from date of demand notice.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property:

Flat No. 14, 4th Floor, Building No. A-1 in 'COMFORT ZONE" along with one covered Car Parking space, admeasuring 96.93 sq. mtrs Carpet area, lying and being at Plot Nos. 1 and 2, Survery No. 14, Hisaa Nos. 1,1A,3,4,5A,5B,6,7,8,10,11 & 12 of Village Mouje Balewadi, Taluka Haveli, Dist. Pune in the Name of Mrs. Bhavna Prakash Joukani and Mr. Prakash Kalyandas Joukani.

Date: 31/08/2021 Place : Pune Indian Bank

FEL Future Enterprises Ltd.

Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400060. Tel. No.: +91 22 4055 2200; Fax No.: +91 22 4055 2201;

CIN: L52399MH1987PLC044954

Website: www.felindia.in; Email: investorrelations@futuregroup.in NOTICE OF THE 33RD ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty-third ("33rd") Annual General Meeting ("AGM") of the members of Future Enterprises Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, September 28, 2021 at 4:00 pm through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means Facility ("OAVM"), to transact the ordinary and special business as set out in the Notice convening the said AGM.

Pursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and clarification Circular No. 02/2021 dated January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the circulars issued by Securities and Exchange Board of India ("**SEBI**") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), physical attendance of the Members at the AGM is not required and thus the AGM is scheduled to be held through VC / OAVM.

In line with the MCA Circular(s) and circular(s) issued by SEBI, the Annual Report for the financial year 2020-21 and the Notice convening the AGM, inter-alia, indicating the process of joining and manner of remote e-voting are being sent only through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Company Depository Participant(s) on August 27 2021. The Notice calling the AGM and the Annual Report for the financial year 2020-21 has been uploaded on the website of the Company at www.felindia.in and can also be accessed from the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of eckoning the quorum under Section 103 of the Act.

Pursuant to the provisions of the Act, a Member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a proxy to attend and vote on his/her behalf and the proxy need not be a Member of the Company. However, the AGM is held pursuant to the said MCA Circular(s), the facility to appoint the proxy by Members under Section 105 of the Act to attend and cast vote for the Members is not available for this AGM as the physical attendance of Members has been dispensed with.

Pursuant to the MCA Circular(s), the Company has enabled a process for the limited purpose of receiving the Company's annual report and AGM Notice (including remote e-voting instructions) electronically, the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html

PROCESS FOR REGISTERING E-MAIL ID: For Members holding shares in physical form, please send scan copy of a signed request letter mentioning the folio number, complete address, e-mail address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving Licence, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Member, by e-mail to the Company's Registrar & Transfer Agents ("R&T Agents") or at the Company's e-mail address i.e. investorrelations@futuregroup.in. For Members holding shares in demat form, please update your e-mail address through your respective Depository Participant/s.
All documents referred to in the Notice will also be available for electronic

nspection without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail at investorrelations@futuregroup.in

E-VOTING INFORMATION: In compliance with Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations (as amended), and Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the ICSI as amended from time to time, the Company is pleased to provide its Members, the facility to exercise their right to cast their vote by electronic means in respect of all Resolutions as set out in the Notice, through e-voting services ("remote e-voting") as provided by the National Securities Depository Limited ("NSDL") at the link https://www.evoting.nsdl.com

the Company is pleased to provide its Members a facility to exercise their right to cast vote by electronic means in respect of all resolutions as set out in the Notice, through e-voting services ("remote e-voting") before and at the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. For detailed instructions Members can refer to Notice of AGM.

remote e-voting period commences on Saturday, September 25, 2021 (9:00 AM IST) and shall end on Monday, September 27, 2021 (5:00 PM IST). During the remote e-voting period, Members of the Company holding shares either in physical form or dematerialised form, as on Tuesday, September 21, 2021 ("Cut-off Date") may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once, the vote on resolution(s) is cast, the Members shall not be allowed to change it subsequently.

The facility of remote e-voting shall also be made available at the AGM and the Members attending the AGM and who have not cast their vote on the resolutions through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be entitled for e-voting before / at the AGM. The Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM will have right to participate at the AGM but shall not be entitled to cast their votes again on such resolution(s).

Any person who acquires equity or Class B (Series 1) share(s) or and becomes Member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as of the Cut-off Date, may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or may contact the toll-free number provided by NSDL: 1800-1020-990 or 1800-22-44-30. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purpose only.

Members who need assistance before or during the AGM can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal at amitv@nsdl.co.in or Ms. Sarita Mote at saritam@nsdl.co.in.

The Company has appointed Mr. Virendra Bhatt (Membership No. A-1157 / CP No. 124), Practicing Company Secretaries as Scrutiniser to scrutinise the remote e-voting process and voting conducted at the AGM in a fair and transparent manner.

For any grievance with respect to remote e-voting, Members may contact to NDSL/or the Secretarial Team at the contact details given hereinabove.

For Future Enterprises Limited

Date: 05/09/2021

THE BYKE HOSPITALITY LIMITED

CIN: L67190MH1990PLC056009 Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158, Chakravarti Ashok Complex, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: +912267079666 Byke Email: investors.care@thebyke.com Web: www.thebyke.com

INFORMATION REGARDING 31st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the **Thirty First** Annual General Meeting ("AGM") of the Members of The Byke Hospitality Limited("the Company") will be held on Wednesday, September 29, 2021 at 11.30 A.M. (IST) through two-way VC/OAVM facility in compliance with all the applicable provision of Companies Act, 2013 and Rules made thereunder, General Circula No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact ousiness set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of this Notice along with the Annual Report for Financial Year 2020-21 will also be available or the Company's website www.thebyke.com, websites of the Stock Exchanges i.e. The BSÉ Limited, The National Stock Exchange of India Limited and Metropolitan Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, www.nseindia.com, and www.msei.in respectively and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") www.cdslindia.com. Manner of registering/updating email address:

In case the Member's e-mail ID is already registered with the Company/Link Intime India Private Limited ("LIIPL") ("Registrar and Transfer Agent")/ the Depositories, details for a-voting shall be sent on the registered email address

In case the Member holding shares in physical mode has not registered his/her e-mail address with the Company/LIIPL/the Depositories he/she may do so by sending a duly signed request letter to LIIPL by providing Folio No. and Name of shareholder at (UNIT: The Byke Hospitality Limited), C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastr Marg. Vikhroli (West), Mumbai - 400083 or send a scanned copy of the signed request letter through e-mail to rnt.helpdesk@linkintime.co.in

In case Shares are held in Demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register their email address in their Demat account as per the process advised by their DP

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM. The above information is being issued for the benefit of all the Members o

the Company in compliance with the Circulars. This information is also available on the website of Stock Exchanges and on Company's websit at www.thebyke.com

For further information, Members may contact LIIPL quoting the Folio Number/DP ID and Client ID at:

Link Intime India Private Limited (UNIT: The Byke Hospitality Limited)

Place: Mumbai

C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083

Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

For THE BYKE HOSPITALITY LIMITED Sd/ (Rinku Kholakiya)

Date: September 04, 2021 Company Secretary & Compliance Officer

Jetking

JETKING INFOTRAIN LIMITED Corporate Identity Number (CIN): L72100MH1983PLC127133
Registered Office: 434, FLOOR 4, BUSSA UDYOG BHAVAN, TOKERSEY

JIVRAJ ROAD, SEWREE (W), MUMBAI - 400 015, MAHARASHTRA, INDIA Tel: +91 22-24156486/24156528. Website: www.jetking.com E-mail: investors@jetking.com

NOTICE OF THE 37TH (THIRTY SEVENTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION

AND BOOK CLOSURE.

NOTICE is hereby given that the 37TH (THIRTY SEVENTH) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of JETKING INFOTRAIN LIMITED ("the

Company") will be held on WEDNESDAY, 29TH SEPTEMBER, 2021 at 11.00 a.m (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening 37th AGM of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020 as amended by Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), 37th AGM will be held through VC/OVAM i.e. withou physical presence of the Members at a common venue.

compliance with the aforesaid circulars, Notice of the AGM, the Annua Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the Financial Year 2020-2021 have been sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company/Depositor Participant/ RTA. The electronic dispatch of Annual Report to the Members ha been completed on 4th September, 2021. The requirement of sending physica copies of the 37th Annual Report for the financial year 2020-2021 has beer dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Company has also uploaded the same on the website of the Company at www.jetking.com. The Notice of the AGM is also available on the website of National Securities Depository Ltd. ("NSDL") at https://evoting.nsdl.com/ and on the website of Stock Exchange where shares of Company are listed www.bseindia.com. Manner of registering / updating E-mail Address:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

1. Shareholders holding shares in physical mode and who have no dated their e-mail address are requ the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz Link Intime India Pvt. Ltd. on its website (at https://www.linkintime.co.in/) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholde scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License ection Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.

Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Please provid Demat account details (CDSL – 16 digit beneficiary ID or NSDL – 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of consolidated account statement, PAN (SELF ATTESTED COPY OF pan Card), AADHAR Card (self-attested copy of Aadhar Card) to the Registrar and Share Transfer Ageni of the Company, viz., M/s. Link Intime India Private Limited on its website (at tps://www.linkintime.co.in/).
In case of any queries/ difficulties in registering the e-mail address

Shareholders may write to M/s. Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in

Remote E-voting & E-Voting during the AGM and Manner thereof: Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration)

Rules 2014 [including any modification(s)] amendment(s) or re-enactment(s thereof], Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Revised Secretaria Standard-2 (SS-2) on "General Meetings" issued by the Institute of Compan Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Shareholders before AGM to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The remote e-voting period commences on Sunday, 26th September, 2021 (at 9.00 am. IST) and ends on Tuesday, 28th September, 2021 (at 05.00 p.m IST).

During this period, the Shareholders of the Company, holding shares either i physical form or in dematerialized form, as on the Cut-off date, i.e., Wednesday 22nd September 2021, may cast their votes by remote e-voting on the Ordinar and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholder will not be allowed to vot electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change ntly. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM, but will not be eligible to vote a the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the Cut-off Date only shall be entitle to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The manner of remote e-voting / e-voting systems for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who ha not registered their e-mail addresses provided in detail in the Notice of the AGM The details will also be made available on the Company's website www.jetking.com. Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the Cut-of date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The manner of remote e-voting/e-voting for Shareholders holding share: erialized mode, physical mode and for Shareholders who have no registered their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM. All grievances connected with attending AGM & remote e-Voting and e-Voting from the e-Voting System at AGM may be addressed to Mr. Sagar Ghosalka

(NSDL) National Securities Depository Limited, by sending an email to evoting@nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. Mr. Anand Mukherjee, Practicing Company Secretary (Membership No. ACS 40485) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be conducted at the AGM, in a fair and transparent manner The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.jetking.com and on the website of BSE Limited

where shares of Company are listed www.bseindia.com. **Book Closure:** Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 notice is hereby given that Register of Members and share transfers of the Company will remain closed from Thursday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) for annual closure.

For Jetking Infotrain Limited Pritesh Jhaveri - Company Secretary & Compliance Officer

Authorised Officer, Aditya Birla Finance Limited

Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujrat - 362266 Branch Office- One India Bulls Centre, Tower 1, 18th Floor, Jupitar Mill Compound, 841, senapati Bapat Marg, Flohinston Road, Mumbai- 400013

DEMAND NOTICE U/s 13(2) you the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/coborrower guarantor for the loan agreement. Consequent to the default committed by you, your loan account has been classified as non-performing asset unde the provisions of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Aditya Birla

provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002: Loan Account No./Name and Address of the Account, Borrower(s), Date of Demand Amount due as per Details of the security to be enforced Co-Borrower(s) & Guarantor(s) demand Notice Notice Loan Account No. ABFLTHALAP0000032793 DETAILS OF IMMOVABLE PROPERTIES 31.07.2021 Rs. 1,33,68,402/-(Rupees One Crore 1.Jyotirling Trading Co DEPOSITED FOR CREATING EQUITABLE Thirty Three Lakh Sixty Flat No 002, Ground Floor, B Wing CHSL, Plot No 19, Sector 14, Vashi New MORTGAGE" **Eight Thousand Four** Mumbai, 400703 "All that part and parcel of Property bearing Hundred Two Only) by 2.Mr Vasant Devji Mange no. : Flat No 201, 2nd floor Wing A way of outstanding Flat No 201,2nd floor,A Wing, Manoshi Complex CHSL,Plot No 5, Sector Manoshi Complex CHSL ,Plot No 5 , Sector principal, arrears No 3, Ghansoli , Navi Mumbai - 410701" (including accrued late 3. Mrs Bhagwati Vasant Mange charges) and interest til Flat No 201,2nd floor,A Wing, Manoshi Complex CHSL,Plot No 5, Sector 8th July 2021 3,Ghansoli Navi Mumbai,410701 4. Jyotirling Trading Co P-19 APMC Market II, Phase 2 Dana Bander, Vashi Navi Mumbai, 400703 Loan Account No. ABFLVASLAP0000021030 DETAILS OF IMMOVABLE PROPERTIES 31/08/2021 Rs. 36,71,139/- (Rupees 1.Legal Heirs of Mr. Arunkumar Dayashankar Mishra (Deceased), DEPOSITED FOR CREATING EQUITABLE 301, Chamunda Heights, Plot no. 40/42/43, Ghansoli, Sector- 15, Navi MORTGAGE" One Thousand One undred and Thirty-Nir Mumbai- 400701. All That Part & Parcel of Property bearing Only) by way of Also at: Flat No. 701, 7th Floor, D Wing, Shivalaya Complex CHSL, Netivali no.: "Flat no. 701, 7th Floor, D-Wing outstanding principal Naka Omkar Nagar, Near Metro Junction Mall, Kalyan East- 421306 Shivalaya Complex CHSL, Netivali Naka arrears (including

Finance Limited had issued Demand Notice u/s 13(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The contents of the Said notices

are that you had committed default in payment of the various loans santioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the

PROTECTING INVENSTING FINANCING ADVISING

You are hereby called upon to pay Aditya Birla Finance Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost failing which Aditya Birla Finance Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Aditya Birla Finance Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and a secured as a securedrealize the secured assets and any transfer as of secured assets by Aditya Birla Finance Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as if the transfer has been made by you.

Omkar Nagar, Near Metro Junction

Mall, Kalyan East, Kalyan-421306"

In terms of the Provisions of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in $the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the {\it Aditya Birla Finance Limited} without prior the following prior to the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance Limited} is a contract of the {\it Aditya Birla Finance} is a contract of the {\it Aditya Birl$ consent of the Aditya Finance Limited.

Date: 05/09/2021

2.Ms. JyotiMahendra Shukla,

301, Chamunda Heights, Plot no. 40/42/43, Ghansoli, Sector- 15, Navi

Place: Mumbai

Place: Mumbai

accrued late charges)

11.08.2021

Date: September 4, 2021

Deepak Tanna **Company Secretary**

Place: Mumbai

संयुक्त किसान मोर्चातर्फे रविवारी महापंचायत

वृत्तसंस्था/मुझफ्फरनगर

मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील, असा विश्वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहन पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाह्न सकाळी ६ वाजता एक्स्प्रेस ट्रेन पकडतील. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४०० ते५०० शेतकरी महापंचायतीकडे खाना होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपुरसाठी निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, आज शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, असंही राकेश टिकैत यांनी

सांगितलं. तसेच हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता टिकैत यांनी वर्तवली. शेतकऱ्यांना मजफ्फरनगरला नेण्यासाठी ५०० बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळतीए. ही महापंचायत केवळ निवडण्कीशी जोडलेली नाही. यूपीमध्ये सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. तिथले शेतकरी अडचणीत आहेत. यूपीमध्ये विजेचे दरही सर्वाधिक आहेत. २०१६ पासून उसाच्या दरात वाढ झालेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करताय का? असा सवालही राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला केलाय. महापंचायत सरळीतरित्या पार पडावी. याची जबाबदारी ५ हजार स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांन आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे. महापंचायतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंचायतीच्या मुख्य व्यासपीठापर्यंत कोण-कोण पोहोच् शकतंय, हे पहावं लागेल. तसेच गर्दीमुळे जे पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती टिकैत यांनी दिली.

औरंगाबादमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन

सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांची निवड करण्यात आली आहे. लोकवर्गणीतून अत्यंत साधेपणाने संमेलन घेणार असल्याचे मराठवाडा साहित्य परिषदेने जाहीर

देगलूर येथे मार्च २०२० मध्ये होणारे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनाच्या प्रभावामळे स्थगित करण्यात आले होते. दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर संमेलन रद्द करण्यात आले होते. हे संमेलन येत्या २५ व २६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात होणार आहे. वाड्मयप्रेमी तरुण 'लोकसंवाद फाउंडेशन'ने संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या

FUTURE PASHIONS

फ्यूचर लाइफस्टाईल फॅशन्स लिमिटेड

CIN: L52100MH2012PLC231654

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेधरी-विक्रोळी लिंक रोड जवळ,

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०.

टेलि. नं. : +९१ २२ ४०५५ २२००; फॅक्स नं. : +९१ २२ ४०५५ २२०१;

वेबसाइट : www-futurelifestyle.in; इमेल : investorrelations@futurelifestyle.in

नवव्या (९व्या) सर्वसाधारण वार्षिक सभेची <u>नोटीस</u>

याद्वारे **नोटीस** देण्यात येत आहे की, फ्यूचर लाइफस्टाईल फॅशन्स लिमिटेड **('कंपनी')** च्या सभासदांर्च

नववी (९वी) सर्वसाधारण वार्षिक सभा ('एजीएम') बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. २.०० वा

(भारतीय प्रमाण वेळ) (आयएसटी), व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ इतर दृक श्राव्य माध्यमे

('व्हीसी/ओएव्हीएम') द्वारे घेण्यात येईल, ज्यात एजीएम घेण्याबद्दलच्या दि. ०२ सप्टेंबर, २०२१ च्य

कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या **('एमसीए')** परिपत्रक क्र. १४/ २०२० दि. ८ एप्रिल २०२०, परिपत्रक

क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र. २०/२०२० दि. ५ मे २०२० आणि परिपत्रक

क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (ज्यांचा उल्लेख यानंतर एकत्रितपणे (**'एमसीए** परिपत्रक

(परिपत्रके)') असा केला जाईल) आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे परिपत्रक

. (परिपत्रके) मधील तरतुर्दीनुसार आणि कंपनी कायदा, २०१३ **('कायदा')** च्या तरतुर्दीच्या पालनासाठी

. आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस)

नियामने, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') नुसार, एजीएममध्ये सभासदांनी प्रत्यक्ष हजर राहण्यार्च

एमसीए परिपत्रक (परिपत्रके) आणि सेबीचे परिपत्रक (परिपत्रके) यांनुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१

साठीचा वार्षिक अहवाल आणि एजीएम भरवण्याबद्दलची नोटीस, ज्यात इतर बाबींबरोबरच सहभार्ग

होण्याची प्रक्रिया आणि रीमोट इ-मतदानाची पद्धत दिलेली आहे, ती ज्या सभासदांचे इमेल पत्ते कंपनीकडे/

डिपॉझिटरी पार्टिसिपंट(स) कडे नोंदवलेले आहेत त्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाते आहे.

एजीएम घेण्याबद्दलची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर

www.futurelifestyle.in येथे अपलोड करण्यात आलेली आहे आणि ते स्टॉक एक्स्चेंजेसच्य

वेबसाइटसवर www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि नॅशनल सेक्युरिटीज

डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध

आहे. एजीएमला व्हीसी/ओएव्हीएमद्वारे हजर राहणाऱ्या सभासदांना कायद्याच्या कलम १०३ खार्ल

कायद्यातील तरतुर्दीनुसार, जो सभासद एजीएमला हजर राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असेल त्य

सभासदाला त्याच्या /तिच्या वतीने हजर राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नेमण्याचा अधिकार

असतो आणि प्रॉककुसीने कंपनीचे सभासद असलेच पाहिजे असे नाही. परंतु, एजीएम सदर एमसीए

नेमणुक करण्यासाठी व प्रॉक्सीला सभासदाच्या वतीने हजर राहण्याची व मतदान करण्याची सुविधा या

एमसीए परिपत्रक (परिपत्रके) नुसार, कंपनीने कंपनीचा वार्षिक अहवाल व एजीएम घेण्याबद्दलची नोटीस

(रीमोट इ-मतदानाबद्दलच्या सूचनांसह) मिळवण्याच्या मर्यादित उद्देशासाठी एक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक

पद्धतीने सक्रिय केलेली आहे, सभासद https://linkintime.co.in/emailreg/email_register.html ही

. ज्या सभासदानी भाग प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले असतील. त्यांनी कपया सही केलेल्या विनंतीपत्राची

स्कॅन्ड कॉपी नोंदणीसाठी पाठवावी, ज्यात फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता, इ-मेल पत्ता नमूद केलेला असेल,

व त्यासोबत पॅन कार्डाची स्कॅन केलेली, स्वयं-प्रमाणित प्रत आणि सभासदाच्या पत्त्यासाठीचा पुरावा म्हणू-

कोणतेही कागदपत्र (उदा. वाहन चालवण्याचा परवाना. पासपोर्ट. बँकेचा खातेउतारा. आधार) इ-मेलदारे

कंपनीचे रजिस्टार व टान्स्फर एजंटस (आर अँड टी एजंटस) कडे किंवा कंपनीच्या इ-मेल पत्त्यावर, म्हणजेच

investorrelations@futurelifestyle.in येथे पाठवावे. ज्या सभासदांनी डीमॅट स्वरूपात भाग धारण

केलेले असतील त्यांनी कृपया त्यांचे इ-मेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट/स द्वारे अपडेट

या नोटीशीत नमूद केलेली सर्व कागदपत्रे सभसदांद्रारे कोणत्याही शुल्काशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

तपासणीसाठी ही नोटीस प्रसारित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील. ज्या

कायद्याच्या कलम १०८ नुसार, ज्याचे वाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रबंधन) नियम, २०१४

(सुधारणांसहित) च्या नियम २० बरोबर करायचे आहे, तसेच सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स (सुधारण

. केल्यानुसार), च्या रेग्युलेशन ४४ नुसार, तसेच इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी

केलेल्या जनरल मीटिंग्जच्या सेक्रेटरीयल स्टॅंडर्डनुसार , वेळोवेळी झालेल्या सुधारणांसह , आणि एमसीए

कंपनीला आपल्या सभासदांना नोटीशीत नमूद केलेल्या एजीएममध्ये करण्यात येणाऱ्य

कामकाजाबद्दल सर्व ठरावांबद्दलचे त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवण्याचा त्यांचा हक्क पूर्ण

करण्यासाठी इ-मतदान सेवांची सुविधा ('रीमोट इ-मतदान') एजीएमपूर्वी व एजीएममध्ये , देतान

आनंद होत आहे आणि या उद्देशासाठी कंपनीने एनएसडीएल यांची नेमणूक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

मतदानाची सुविधा देण्यासाठी केलेली आहे. सविस्तर सूचनांसाठी , सभासदांनी एजीएम घेण्याबद्दलची

रीमोट इ-मतदानाचा कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी (सकाळी ९.०० वाजता भारतीय

प्रमाण वेळेप्रमाणे) सुरू होईल आणि तो मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ (संध्याकाळी ५.०० वाजता

भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संपेल. रीमोट इ-मतदानाच्या कालावधीमध्ये, कंपनीच्या ज्या सभासदांनी

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ('कट-ऑफ तारीख') रोजी, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा

डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग धारण केले असतील, ते त्यांचे मत रीमोट इ-मतदानाने नोंदव

शकतील. त्यानंतर एनएसडीएलद्रारे रीमोट इ-मतदानाचे मोड्यूल अक्षम केले जाईल. एकद

रीमोट इ-मतदानाची सुविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल आणि जे सभासद एजीएमला हज

असतील आणि ज्यांनी त्यांचे ठरावांबद्दलचे मत रीमोट इ-मतदानाने नोंदवलेले नसेल, ते एजीएममध्ये

इ-मतदानाने त्यांचे मत नोंदवण्यासाठी पात्र असतील. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेल

सभासदांच्या रजिस्टरमध्ये / लाभार्थी मालकांच्या (बेनिफिशियल ओनर्स) रजिस्टरमध्ये नोंदवलेले

असेल अशी व्यक्तीच एजीएमपूर्वी / एजीएममध्ये इ-मतदान करण्यास पात्र असेल. ज्या सभासदांनी

त्यांचे मत इ-मतदानाद्वारे एजीएमपूर्वी नोंदवलेले असेल त्यांना एजीएममध्ये सहभागी होण्याचा हक

असेल परंतु त्यांना अशा ठरावाबद्दलची (ठरावांबद्दलची) त्यांची मते पुन्हा एकदा नोंदवता येणार

जर कोपत्याही व्यक्तीने नोटीस पाठवल्यानंतर इक्किटी भाग (अनेक भाग) धारण केले असतील व अशी

व्यक्ती कंपनीची सभासद झालेली असेल आणि तिने कट-ऑफ तारखेला भाग धारण केलेले

असतील, तर अशी व्यक्ती एनएसडीएलकडे evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून रीमोट इ-

मतदानासाठीचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकेल किंवा एनएसडीएलने परवलेल्या टोल-

फ्री क्रमांकाशी संपर्क साधावा : १८००-१०२०-९९०/ १८००-२२-४४-३० जी व्यक्ती कट-

ऑफ तारखेला सभासद नसेल अशा व्यक्तीने एजीएमची नोटीस फक्त माहितीच्या उद्देशासाठी वाचावी.

ज्या सभासदांना एजीएमपर्वी किंवा एजीएमदरम्यान मदतीची गरज भासेल त्यांनी एनएसडीएलशी

evoting@nsdl.co.in वर किंवा १८००-१०२०-९९०/ १८००-२२-४४-३० वर संपर्क

कंपनीने श्री. संजय ढोलिकया (सभासदत्व क्र. २६५५/ सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. १७९८)

प्रोप्रायटर - मे. संजय ढोलिकया अँड असोसिएटस, प्रॅकटिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची रीमोट इ-

रीमोट इ-मतदानासंबंधी कोणतीही समस्या असल्यास, सभासदांनी एनएसडीएल / सेक्रेटरीयल

फ्यचर लाडफस्टाडल फॅशन्स लिमिटेडसार्ठ

संजय कमार मथ

कंपनी सेक्रेटरी

मतदान प्रक्रियेची पडताळणी करण्यासाठी नेमणुक केलेली आहे.

टीमशी वर दिलेल्या संपर्कांच्या ठिकाणी संपर्क साधावा.

ठरावाबद्दलचे (ठरावांबद्दलचे) मत नोंदवल्यानंतर, सभासदाला ते त्यानंतर बदलता येणार नाही.

अशा कागदपत्रांची तपासणी करायची

investorrelations@futurelifestyle.in येथे एक इ-मेल पाठवावी.

क्र (परिपुत्रके) समार होएगान रोन अमलगामले. कायद्यानील कलम् १०

एजीएमसाठी उपलब्ध नाही, कारण सभासदांनी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक नाही.

लिक वापरून त्यांचे इ-मेल पत्ते तात्परते अपडेट करू शकतात.

इमेल आयडी नोंदवण्यासाठीची प्रक्रिया:

(अद्ययावत) करावेत.

मतदानाबद्दलची माहिती:

परिपत्रक (परिपत्रके) नुसार :

नोटीस पहावी.

नाहीत.

साधावा.

ठिकाण : मंबई

तारीख : ४ सप्टेंबर. २०२१

सभासदांना

गरज नाही आणि त्यामुळे एजीएम व्हीसी/ ओएव्हीएमद्रारे घेण्यात येणार आहे.

नोटीशीत नमूद केलेले कामकाज करण्यात येईल.

आवश्यक गणसंख्येच्या उद्देशासाठी मोजले जाईल

बैठकीत स्वीकारण्यात आले होते. साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांशी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे

डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रवीकुमार सावंत, प्रा. जिजा शिंदे व पत्रकार राम शिनगारे उपस्थित होते. कमी खर्चात साधेपणाने संमेलन आयोजित करण्यावर चर्चेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार दोन दिवस साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित झाले. करोनाचे दडपण, महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासनाचे बैठक व्यवस्थेचे नियम पाळून संमेलन घेण्याची साहित्य परिषदेची सूचना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार असतील.

काश्मीरमध्ये मोबाईल,इंटरनेट सेवा पुन्हा बंद

श्रीनगर: काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. ९२ वर्षांचे गिलानी यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला होता. यानंतर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत लोकांना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मोबाईल, इंटरनेट सेवाही शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बंद करण्यात आली. दोन दिवस बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी रात्री ही सेवा बहाल करण्यात आली होती.



रिजनल ऑफिस. रा मजला. कोरल स्केअर. सरज वॉटर

पार्क समोर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) - ४००६१५

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना सेक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) च्या

तरतुदी अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना. र्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा **सांपार्श्विक/ प्रत्यक्ष कब्जा यनियन बँक ऑफ** इंडिया (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार . चिकडन यनियन बँक ऑफ इंडिया (ई-सीबी आणि ई-एबी) ची खालील नमद थकबाकी वसल करण्यासाट वालील नमूद तारखेस ''जे आहे जेथे आहे,'' ''जे आहे जसे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने''

बालील नमूद रोजीस विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा येथ खाली नमूद ई-लिलावाची तारिख आणि वेळ: ०५.१०.२०२१, स. ११.००

शाखा नाव आणि पत्ता: चेंबूर शाखा (ई-आंध्रा बँक), प्लॉट क्र. ७०जे, सेन्ट्रल एव्हेन्यु रोड, डॉ. बा शाखा मुख्य: श्री. अनमोल कुमार, संपर्क क्र. ८६५५४४६३३८

कर्जदार आणि हमीदारांचे नाव : श्री. अनील रामचंद्र कुलकर्णी आणि सौ. वीणा अनिल कुलकर्णी

थकबाकी रक्कम ३०.०६.२०१९ रोजीस रु. ४५,०१,९३२.०६/-अधिक पढील व्याज. परिव्यय आणि खर्च

मेळकत क. १ : फ्लॅट क्र. ५०२. ५ वा मजला, बी विंग, हार्मनी टॉवर सीएचएसएल, सिद्धेश्वर गार्डन, कोलशे राखीव किंमत: रु. ९७.७०.०००/ - जमा केलेली इसारा अनामत रक्कम: रु. ९.७७.०००/ -

<mark>गाखा नाव आणि पत्ता: नेरुळ शाखा,</mark> एफ-००९, नेरुळ स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्स, नेरुळ (पश्चिम), नवी

गाखा मुख्य: श्री. प्रभात रंजन, संपर्क क्र. ७३२१९१७७५४ कर्जदार आणि हमीदारांचे नाव

मे. त्रिलोका पॅकेजिंग सोल्युशन एलएलपी, श्री. चेतन जगदीश कॉटॅक्टर, सौ. भाती कॉटॅक्टर, अभिषेक शर्मा आणि पार्थ प्रविणभाई पटेल

२५.०५.२०१९ रोजीस रु. ७३,८७,६४२.०० अधिक पुढील व्याज. परिव्यय आणि खर्च

मिळकत क. २: इंडस्टीअल गाळा यनिट क. आय-८. शालिमार इंडस्टीअल इस्टेट, सर्व्हे क. १७०/१. गाव नेल्हार, शालीमार हॉटेल, वाकन पाडा, हायवे स्टेशन रोड, नालासोपारा पूर्व, जि. पालघर - ४०१२०१ सह मशिनरी (बिल्ट अप क्षेत्र-११५५ चौ.फू.) **(सांकेतिक कब्जा अन्वये)** राखीव किंमत: रु. ६७,००,०००/- जमा केलेली इसारा अनामत रक्कम: रु. ६,७०,०००/-

विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलाकरिता म्हणजेच कृपया www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in किंवा www.mstceco

मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. रजिस्टेशन आणि लॉगिन करीता आणि बोली नियमांकरता भेट द्या

दिनांकः ०४.०९.२०२१

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया



The spirit of Mumbai



ताकिद सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल १) एजाझ अहमद अब्दुल गफूर शेख आणि २) अयाझ अहमद अब्दुल गफूर शेख यांनी अनु क्रमांक. बीआरएल-२/१०६२९/२०१७ अंतर्गत बोरिवली-२ येथील हमीचे उप-प्रबंधकांच्या कार्यालयात नोंदणीकत ०३ नोव्हेंबर, २०१७ रोजीचा कंत्राट विकास मिळकतीकरिताच्या करारान्वये श्री. नासिर लतीफ शेख आणि श्री. साबीरअली जे. शेख यांना त्यामधील नमूद अटी आणि शर्तींवर सदर मिळकतीवरील इमारत बांधण्याचे कंत्राट मंजूर केले आही. श्री. नासिर लतीफ शेख आणि श्री. साबीरअली जे. शेख यांनी पुढे २४.०२.२०२१ रोजीच्या घोषणेन्वये त्यांची हरकतीचा भाग काम न करण्यास इच्छुक आहे श्री नासिर लतीफ शेख आणि श्री साबीरअली जे. शेख यांनी त्यामधील नमूद अटी आणि शर्तींवर ०३ नोव्हेंबर, २०१७ रोजीचा कंत्राट विकास मिळकतीकरिताच्या करार रद्द करण्याचे ठरवले आहे आणि त्यामळे सदर मिळकतीच्या संदर्भात श्री. नासिर लतीफ शेख आणि श्री. साबीरअली जे. शेख यांच्यासह केलेला व्यवहार किंवा विलेखाच्या संदर्भात तिसऱ्या पक्षाचे कोनतेही दावे असल्यास ते ताकीद म्हणून जाहीर सूचना मागवित आहेत.

याखालील परिशिष्टात नमूद फ्लॅटच्या मालकीचा दावा करत असून सदर फ्लॅट हा श्री. कनकराय शाह आणि इंदिरा कनकराय शाह यांच्याद्वारे खरेदी केला होता, सदर श्री. कनकराय शाह यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात इंदिरा कनकराय शाह यांच्याद्वारे निष्पादित क्र. बीडीआर९/ ९३१५/२०१३ धारक अंधेरी-३ येथे नोंदणीकृत १९/१२/२०१३ रोजीच्या भेट विलखान्वये त्यांचे कायदेशीर वारस लीना विजय गांधी, पारुल तरुण शाह, इंदिरा कनकराय शाह आणि धीरेन कनकराय शाह हे असन सदर फ्लॅटचे मालक धीरेन कनकराय शाह झाले आहेत.

कोणत्याही व्यक्ती समाविष्टीत वैयक्तिक, हिंदु अविभाजीत कुटुंब, कंपनीज, बँक/वित्तीय संस्था, नॉन-बँकींग वित्तीय संस्था, व्यक्तींचे मंडळ जे इनकॉर्पोरेट किंवा इनकॉर्पोरेट नसलेले, सावकार आणि/किंवा धनको ज्यांना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये किंवा त्यावर विक्री, समजुतीचे ज्ञापन, अदलाबदल, गहाण प्रतिज्ञा, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, उत्तराधिकार, कब्जा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, सुविधाधिकार, परवाना, अंत्यदान, शेअर, अभिहस्तांकन, धारणाधिकार, जप्ती, विकासहक, मर्गहक, प्रलंबित वाद, राखिव, करार, एफएसाअय कंस्मप्शन किंव दायित्व किंवा आश्वासन किंवा मागणी कसेहीच्या मार्गे कोणताही आक्षेप, दावा, मागणी, हक, नामाधिकार, लाभ आणि हितसंबंध जर असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर पुष्ठचर्थ मूळ दस्तावेजांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कसूर केल्यास तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि तशा व्यक्कींचे संदर जर असल्यास, ते त्यागित समजले जातील.

यावरील उल्लेखित परिशिष्ट महसूल गाव मालवणी, तालुका बोरिवली,

मुंबई उपगर जिल्हाचा सर्वे क्र. २११, हिस्सा क्र. २९, सीटीएस क्र.१४४६ धारक मोज. ८५६.४ चौ.मी प्लॉटचे ते सर्व भाग व विभाग. ०५ नोव्हेंबर, २०२१ रोजी श्री. संजीव सिंग, वकील ३०१, जे.पी. रेसिडेन्सी, चिंचोली बंदर रोड,

मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन क्रः एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. १०१ए, ''दी कॅपीटल'', जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१, दूरध्वनी क्रः ९१-२२- ४३२५०१०० ई-मेलः iitlprojectsiitlgroup.com वेबसाइटः https://www.iitlprojects.com

२७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदानाबाबत माहिती, पुस्तक बंद आणि नोंदणी दिनांक

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) २७व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित केली जाईल.

एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांचा वार्षिक अहवाल कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी(गीं)कडे इमेल पत्ते असलेल्या सर्व सदस्यांना इमेलद्वारे ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठवण्यात आला आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे– <u>www.iitlpro</u> jects.com येथेही उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांकडे डिमॅट खाते आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दस्तऐवज मिळवण्यासाठी आपले इ-मेल पत्ते अद्याप नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की. त्यांनी आपले डमेल पत्ते डिपॉझिटर्र सहभागींकडे नोंद्रवावेत. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य आपले इमेल पत्ते कंपनीच्या इमेल पत्त्यावर म्हणजे <u>iitl@iitlprojects.com</u> येथे किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, इमेल पत्ताः <u>support@purvashare.com</u> यांच्याकडे आपला फोलिओ क्रमांक नमूद करून पाठवावेत. सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले इमेल पत्ते डिमॅट खात्यात किंवा कंपनीकडे अद्ययावत करून तेवावेत

अंतिम तारखेला म्हणजे मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व कामकाजांवर दूरस्थ ई-मतदान सुविधेद्वारे किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारे एजीएमद्वारे मतदान करता येईल. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीची आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम तसेच दुरूस्त

केलेल्या नियमन क्रमांक ४४ सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ ची पर्तता करत असताना सदस्यांना सचित करण्यात येते की.

कंपनी २७व्या एजीएममध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा आपल्या सदस्यांना देण्यासाठी दरस्थ इ-मतदान सविधा देत आहे.

दूरस्थ इ-मतदानाला शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी (सकाळी ९.०० वाजता आयएसटी) सुरूवात

होईल. दूरस्थ इ-मतदानाचा शेवट सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी (सायंकाळी ५.०० वाजता आयएसटी)

२७व्या एजीएमदरम्यान दूरस्थ इ-मतदान किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्यासाठी पात्रत

ठरवण्याची अंतिम तारीख मंगळवार. २१ सप्टेंबर. २०२१ आहे.

२७व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल अंतिम तारखेला म्हणजे शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट. २०२१ रोजी पाठवण्यात आल्यानंतर परंतु दूरस्थ इ-मतदानाच्या अंतिम तारखेपूर्वी म्हणजे मंगळववार, २१ सप्टेंबर, २०२१ पूर्वी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग खरेदी करेल आणि कंपनीची सदस्य होईल तिला helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. तथापि. तो/ती सीडीएसएलकडे दरस्थ इ-मतदानासाठी आधीपासनच नोंदणीकत असल्यास त्याला/ तिला त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरता येईल. तो/ ती आपला पासवर्ड विसरल्यास तो/ ती, त्याँचा/ तिचा पासवर्ड <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध असलेले फॉरगॉट युजर डिटेल्स/ पासवर्ड पर्याय वापरून किंवा सीडीएसएलला टोलमुक्त क्रमांकः १८००-२२-५५३३ येथे संपर्क साधन तो रिसेट करू शकतील.

दरस्थ इ-मतदान प्रक्रियेसंबंधी कोणतीही तक्रार. शंका किंवा समस्या असल्यास सदस्य www.evotingir dia.com या वेबसाइटवर हेल्प विभागाखाली उपलब्ध फ्रीकेंटली आस्क्ड केशन्स (एफएक्यू) किंवा इ-वोटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग लोअर परळ (पूर्व), मुंबई- ४०००१३ येथे संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवू शकतात किंवा टोलमुक्त क्रमांक-१८००-२२-५५३३ येथे संपर्क साधू शकतात. दूरस्थ इ-मतदानाला सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (सायंकाळी ५.०० वाजता आयएसटी) परवानगी दिली

जाणार नाही. ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही त्यांना २७ व्या एजीएममध्ये आपला हक सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने २७ व्या एजीएममध्ये दिलेलया इलेक्ट्रॉनिक

मतदान सुविधेद्वारे मतदान करता येईल. ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले आहे त्यांना २७ व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. परंत त्यांना पन्हा मतदान करता येणार नाही. ज्या सदस्याचे नाव सदस्यांचे नोंदणीपस्तक किंवा लाभार्थी

मालकांच्या नोंदणीपुस्तकात अंतिम तारखेला आहे त्यांना दूरस्थ इ-मतदान आणि एजीएमदरम्यान मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल. २०.कंपनीने श्रीमती चंदनबाला ओ. मेहता, कार्यकारी कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक एफ६१२२) यांची

नेमणूक दूरस्थ इ-मतदान आणि २७ व्या एजीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून नेमले आहे.

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम ९१ नसार. सोबत वाचावे त्याअंतर्गत बनवण्यात आलेले संबंधित नियम आणि नोंदणी नियमावलीच्या नियम ४२ नुसार, कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तक मंगळवार, २१ सप्टेंबर २०२१ ते मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ दरम्यान (दोन्ही दिवस माविष्ट) २७ व्या एजीएमसाठी बंद राहील

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी सही/-

पनम गप्त

कंपनी सचिव

दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२१

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. जया गोपालन आर नायर, सौ. पार्वथी आर नायर व सौ. रेणुका जे नायर यांनी अन् क्र. पीबीबीजे/१०४४/२००१ अंतर्गत रितसर नोंदणीकृत १९/०३/२००१ रोजीच्या करारान्वये श्रावस्ती प्रॉपर्टी प्रा.लि. यांच्याकडून गाव मालाड, तालुका बोरिवली व जिल्हा मुंबई उपनगर येथील सीटीएस क्र. १२००ए, १२००बी व १२००सी धारक जिमनीवर बांधकामीत श्रावस्ती सीएचएसएलच्या श्रावस्ती अशा ज्ञात इमारतीच्या बी विंगमधील ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६२ मोजमापीत क्षेत्र ३८७ चौ. फु. (बिल्ट अप क्षेत्र) म्हणजेच ३५.९५ चौ.मी. (एकूण)खरेदी केला होता. एक सौ. पार्वथी आर नायर यांचे १७/१२/२०१७ रोजी निधन झाले असन त्यांच्या पश्च्यात त्यांचे १/३ शेअर सोडले. सौ. पार्वथी आर नायर यांच्या निधनावर शेअर प्रमाणपत्रामधीत त्यांचे नाव श्रावस्ती सीएचएसएलने काढून टाकले. श्री. जया गोपालन आर नायर व सौ. रेणुका जे नायर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, गोरेगाव शाखा यांना त्यांची मुलगी तनुश्री जे. नायर यांना शिक्षण कर्ज तारणासाठी सदर फ्लॅट

जर कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर फ्लॅट किंवा त्याच्या संदर्भातील दस्तावेजावर कोणताही दावा जर असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना दस्तावेजीय पुराव्यांसह या तारखेपासून **पंधरा दिवसांत** कळवावे कसूर केल्यास दावे नसल्याचे मानले जातील

मुंबई, ५ सप्टेंबर २०२१ रोजी

मे. व्ही. एस. लीगल असोशिएटस वकील उच्च न्यायालय, मंबई १ए कमनवाला चेंबर प्रीमायसेस को ऑप. सोसायटी लि सर पी एम रोड. फोर्ट. मंबई ४००००

दी ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

ाए हाऊस, ए-५२, रोड नं. १, एमआयडीसी, मरोळ डेपो समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई -दूरध्वनी : ९१ २२ ६७७७८८९९ (३० लाईन्स), **फॅक्स** : ९१ २२ २८२१६३९० ईमेल : office@aipma.net, वेबसाईट : www.aipma.net

जाहीर सूचना

दी ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएश

मासदत्व क्र. एलए१डब्ल्य्-००२७८) ची नियुक्ती केली आहे.

७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना

नएशनने, ई-व्होटींग साठी निर्देश आणि ३१.०३.२०२१ रोजीसच्या लेखा विवरणासह कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधार नेयम, २०१५ आणि १५ सप्टेंबर, २०१५ रोजी सुधारित मेमोरॅंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या खंड क्र. ११ (सी) पान १६ आणि १ ान्वयम्, १२९९ आाग १२ सप्टब्स्, १२९१ राजा धुमारात ममाराज्ञ अङ आताक्तल्य आफ उस्सासार्शनच्या खड क्र. २१ (सा) पान १६ आण १७ ला अनुस्कन कामकाक विचारात चेवन करणाव्यक्तिता गुस्ता, २३ सप्टेब्स, २२१ रीजी सं भाग,३४, ०१,३० वा पुरावर्यापएग हाजस्य सम्प्राहात्त, तळ मत्रला, एसआयडीसी मरोळ डेपोसमोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००१२ वेथे आणि सरकार तर्फ निबंधचा संदर्भात व्हिडिओ कॉन्फरियां (व्हीसी) अरदर आडियो किंद्रप्राहम स्थान अर्थाक्तिक सर्वसंसायाण सभा (एचीएम) आयोजित करणाव्यक्ति स्थानिकण स्थानिकण स्थानिक स्थानिकण स्यानिकण स्थानिकण स (ऑएव्हींप्प) मार्फत असोसिएशन वी ७५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा (एयोप्प) बोलावण्याची सुचना आज मितीस www.aipma.net वर टाकली आहे आणि असोसिएशनकडे ज्यांचे ई-मेल आयडीज नोंटवले आहेत त्या सभासदांना ई-मेल ने पाठवली आहे. प्रस्तापित विश्वयपत्रिके ई-व्होटॉंग प्रक्रिया सुस्क्रीत आणि पारदर्शकरणे पार पाडण्याकरिता ''तपासणी अधिकारी'' म्हणून श्री. आनंद मोदी

-व्होटींग साठी इलेक्टॉनिक फ्लॅटफॉर्मची सोय करण्याकरिता मे. केफिन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. हैदाबाद - ५०००३२ यांची नियक्ती केली आहे -व्हाटीय बिधी इस्त्रिमान सेन्द्रिक्षमचा साथ करप्यावस्थाता म. करून व्यन्तावाज्ञ आ. लि. हहाबाद – ५०००२ र. चाचा ान्युका कला आरू. वेत्तर्यूनिक मतदान प्रक्रिया मार्फत ई-व्हाटीयांची सुविधा, पोस्टल मत पत्रिका (फक्त बाहेरायांची आसले समासदांकरिता) आणि ७५ वा एजीएमच्या तारखेस प्रत्यक्ष आणि ई-मतदान (दोन्ती पैकी एक) समासदांना पुरविष्यात वेतील. ई-व्हीटीय कालावधी सोमबार २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स १.०० वा. (मा.प्र.वे.) सुरू होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (मा.प्र.वे.) संपेल. ई-व्होटीय कालावधीत, एआवर्योएमचे समासद इलेक्ट्रानिक पद्धतीने त्यांची मने देक शकतील. त्यानंतर मतदानासाठी मे. केफिन टेक्नॉलॉबीज प्रा. लि. कहून ई-व्होटीय

ुरुपनभारचे समान्य रूपर्युमान्य बुद्धान पाचा मा पूछ स्वकारात वार्याचाराया में समान्य निर्माण वार्याचा प्रतास स् में ब्रिजुन निकिन के वार्वस, फब्द का कमासादने विषय पिकेक सा दिले की सामसदोना तेता ते वहणावणी किवा पुन्हा सन देणावणी पावामी संस्त, इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत ई-व्होटींगसाठी सुविधा एजीएमच्या दिवशी दु. ३.०० पर्यंत ई-व्होटींग किवा प्रत्यक्ष सतदान कार्यवाही इस्प्यम सुद्धा उपलब्ध केली जाईल आणि सिमोट ई-व्होटींगने आधीच त्यांचे मृत ज्यांनी दिले नसेल त्या समेस हजर राहणाऱ्या समासदांना समेत . त्यांचे अधिकार वापरणे शक्य होईल. ज्या सभासदांनी सभेपवीं रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते सदा सभेस हजर राह शकतात परंत पन्ह यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील. शनिवार, २३ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासद . होटींग सुविधेमार्फत किंवा ७५ व्या एजीएमच्या दिवशी दु. ३.०० वा. पर्यंत कार्यवाही दरम्यान प्रत्यक्ष आणि ई-व्होटींग मार्फत मत देण्यास हक्कर

....... प्रयोज्य नियम आणि सर्क्यलर्स नसार पढील माहिती

. सदर सचनेत मांडलेले सर्व कामकाज केवळ प्रत्यक्षरित्या. पोस्टल मत पत्रिका. डलेक्टॉनिक माध्यमातन मतदानामार्फत करता येईल . अदर, धूनवत मांडलत सब कामकाब कवळ प्रथ्यकारया, पास्टल मत पात्रका, इलस्ट्रामक माध्यमातून सत्तामाभत करता बहुत. - इस्.२.इ.२०१२, विजीस चे लेखा विवरण आणि प्रस्तावित विकय पविकेश्वर सद्य सूचना आर्थीब लिंग्ड — https://www.alpma.ne/annual-eports.php अंतर्गत www.alpma.net येथे अपलोड केली आहे. आज मितीस ई-व्होटींग साठीचे निर्देश मे. केफन टेक्नॉलॉजीच प्रा. लि. कडून

ज्या व्यक्तींनी त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवले नसतील त्या office@ajoma.net वर ई-मेलने असोसिएशनकडे ते नोंदवन घेऊ शकतात असोशिएशनचे सभासद बनवलेल्या त्या सर्वांनी office@aipma.net ला ई-मेल करून . तक्रार निवारणासाठीचे संपर्क तपशील : श्री. आनंद मोदी (तपासणी अधिकारी) एआयपीएमए हाऊस, ए-५२, तळमजला, रोड नं. १

मआयडीसी, मरोळ डेपो समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३. दूरध्वनी : ९१-२२-६७७७८८९९ (३० लाईन्स), फॅक्स : ९१-२२

सीआयएन नं. यु७४९९९एमएच१९४७जीएपी००५७३ किशोर संपर वरिष्ठ उपाध्यक्ष



प्लॉट क्र. ५, सेक्टर क्र. ४ए, तळमजला, शुभम गॅलेक्सी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., कोपरखैरणे, नवी मुंबई, जि. ठाणे, महाराष्ट्र-४०० ७०९. दूर.:०२२-२७५४३०२७, ईमेल: iob1892@iob.in परिशिष्ट IV

कञ्जा सूचना (जंगम मिळकतीकरिता)(नियम ८(१)) न्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स

२००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **१६.०४.२०२१** रोजी एक मागणी सूचना जारी करून <mark>कर्जदार/हमीदार/गहाणदार श्री. परबती रामचंद्र साणस, श्री. लक्ष्मण पी</mark>. गणस आणि सौ. अल्का एल. साणस, सर्व राहतात येथे, एसएस-३, रूम क्र. ४५९, सेक्टर <mark>७, कोपरखैरणे, नवी मुंबई–४०००२७</mark> (यानंतर कर्जदार असा उल्लेख) यांना सूचनेतील एकूण रक्कम 5. १२,६४,५०५/- (रुपये बारा लाख चौसष्ट हजार पाचशे पाच मात्र) ३१.०३.२०२१ रोजी प्तह सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि दर, प्रभार इत्यादी प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर सूचनेच्या

प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. १) कर्जदारांनी सूचनेत नमूद केल्यानुसार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार गणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्याला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **०४ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतला.

२) विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि अशा मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन ओव्हरसीज बँकच्या रक्कम ह. १२.६४.५०५/- (रुपये बारा लाख चौसष्ट हजार पाचशे पाच मात्र) ३१.०३.२०२१ रोजी च्यासह सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज आणि मंजर दर. प्रभार इ. मागणी सचनेतील उपरोत गरखेपासून ते मागणी सूचनेच्या निर्गमनानंतर कोणतीही परतफेड केल्यास ती वजा देयाच्या तारखेपर्यंत या रकमेच्या भाराअधीन असेल. कब्जा घेतल्याच्या तारखेस देय थकीत **रु. १२,१७,९२०.७४/-**(रुपये बारा लाख सतरा हजार नऊशे वीस आणि चौऱ्याहत्तर मात्र) देय च्यासह देयाच्या . तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि दर, प्रभार इ. आहे.

(३) तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन (अपार्टमेंट) श्री. परबती रामचंद्र साणस यांच्या नावामधील अपार्टमेंट क्र. ७/एसएस-॥/४५९, प्लॉट क्र. ६, सेक्ट

, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९ च्या समाविष्टीत मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

दिनांक : ०४.०९.२०२१ ठिकाण : मंबर्ड.

प्राधिकत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड नॉदणीकृत कार्यालय : १२१, बी बिंग, मित्तल टॉबर, नीरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१ दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ६६१० ७०२५ फॅक्स : ९१ २२ ६६१० ७०२७ सीआयएन : एल २५१९९ एम एच १९८४पीएलसी ०३४६३२ संकेतस्थळ : www.satgroup.in इ मेल : investor.relationssatgroup.in

३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील माहिती गद्वारे कळविण्यात येते की,सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवारदिनां

२८ सप्टेंबर२०२१ रोजी भारतीय प्रमाणवेलेनसार सकाली ११ ००वाजता व्हीदिओकॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यतापाप्र नुकश्राव्य माध्यम् ओएवहीएम) यांच्या माध्यमातृत त्वायामाणे वरीत प्रमाणे नमूद केलेलो तारीख आणि वेळेनुसार कंपनीच्य मुकश्राव्य माध्यम् आएवहीएम) यांच्या माध्यमातृत त्वायमाणे वरीत प्रमाणे नमूद केलेलो तारीख आणि वेळेनुसार कंपनीच्य गोदणीकृत कार्यालयात प्रत्यक्ष स्वरूपात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे. जी सूचन सध्या वितरित करण्यात येत आहे.

लख्या ।वारात करण्यात यत आह. इ. ही वार्षिक स्वेताधारण समा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०दिनांकीत ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक१७/२०२० दिनांकीत१३ एप्रिल २०२०,परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकीत५ मे २०२० आणिपरिपत्रक क्रमांक०२/२०२१ दिनांकीत१३ जानेवारी २०२१ अनक्रमे जीकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत तसेच कंपनी कायदा २०१३ मधीलआवश्यक त्य बानवार। २०२२ अनुक्रम आकाभारः व्यवहार मजाराच याना आ कर्ता आहत तसच करना कायदा २०२३ मधाराजावयक रव ताददी तसेच त्या अंजर्गात बानविष्याय आलेले विविध सम्य याना अनुस्मत तसेच सेची परिक्रमरिपक्र हिर्मिक्ति १२५२ २०२७ आणि सेची परिपन्नक दिनांकीत १५ जानेवारी २०२१, त्यासह वाचा सेची (लिस्टिंग ऑब्लिगोग्रान्स अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स, २०९५ मधील आवश्यक त्या तत्तुरी (यापुढे ज्यांचा एकिति उद्घेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे) यांना अनुसरून होणार आहे वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांना अनुसरून ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी, डिपॉझिटरी पार्टीसिपंटस किंवा रिजस्ट्रार आणि शेअर ट्रान्फर एजंट्स यांच्याकड़े नोंदणीकृत आहेत त्या सभासदांना सूचना आणि वार्षिक अहवाल यांची प्रत केवळ इलेक्टॉनिक माध्यमातन पाठविण्यात येणार आहे.

इल्क्युनाक भाव्यभातून भावाय्यात यथार आह. समासदांनी कृत्या नोंद घ्याची की वार्षिक सर्देसाधाण सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०- २१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनी यांचे संकेतस्थळ www.salgroup.in बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ (दूरस्थ इ मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सविधा उपलब्ध करून टेणारी एजन्सी राज्याच्या (हूरच इ गाया) दुराना पावच वाचारा वाचारा काचारा काचारा काचारा है। www.evolinjindia.com येथे उपलब्ध करून ट्रेप्यात वेणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहमागी होण्याची प्रक्रिया तसेत दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेट्या दरम्यान इ मतदान पद्धतीन

निवास करणवानि प्रक्रिया कायद्याचे कत्म १०३ अनुसार गणसंख्या निर्चापित करण्यासाठी गृशीत धरण्यात येणार आहे. असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच ज्या सभासदांनी आपले इ मेल तपृशील कंपनी / आरटीए किंवा संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपटसर्याच्याकडे नॉट्णीकृत केलेले नाहीत असे समासद ३६ व्या वार्षिक सर्वसाधाण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ चा वार्षिक अहवाल आणि किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होण्याचा तपशील आदी कंपनी यांचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट लिंकड्नटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे mt.helpdesklinkintime.co.in या पत्यावर किंवा कंपनी यांच्याशी investorsatgroup.in या पत्यावर संपर्क साधून प्राप्त करू शकतात. कृपया आवश्यक असलेला सर्व तो तपशील म्हणजेच समभागधारकाचे नाव, फोलिओ क्रमांक, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत प्रत्यक्ष धारकांसाठी / डिमॅट खाते क्रमांक, कन्सॉलिडिटेड अकाउंट

स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी डिमॅट खाते धारकांसाठी त्यासह पॅनकार्ड आणि स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत वरील प्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांना जोडावीत. दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान :

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीब (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रान) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसरून, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स औंड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चानियम ४४, यांना अनुसरून तसेच एमसीए परिपत्रके दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ यांना अनुसरून आणि वार्षिव सर्वेसाधारण समेच्या सूचनेतनम्, केलेल्या सर्व विषयावर सभासदाना दुस्ख्य इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून इलेक्ट्रीनकस मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी दूस्ख्य इ मतदान सुविधा आपल्या सभासदांना उपलब्ध करून देत आहे. दूस्ख्य इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस नाया जानने कार्यक्रावास्त्रास्त्र चन्य स्वना है गाउन का उत्तरण अल्य के निर्माण करता के हुए हाजाकर कार्यक्र १९६८मा) लिमिटेड बानी उपलब्ध करून दिलेली दूरस्थ इ मतदान सुविधा घेतली आहे. दूरस्थ इ मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सेवा आर्दीच्या माध्यमातून मतदानाची सुविधा सीडीएसएल यांच्याकडून देण्यात येईल.

चनाराम् व नेपानकार है कर जो भारत पाय नेपानम् (भारत) (चन्य १०००) वाचा व नेपानकार व नेपानकार व नेपानकार कार्यस मामाशास्त्रकांके असतेत्वा समामागांच्या प्रमाणावर अवतंवत् असतीतः वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर समासदांना मतदानाचा हक्क बजावता कंपनी इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सविधा देखील उपलब्ध करून दिली जाणा उत्तराज्ञ करणा दा जाह त्यां प्रजाना जात्राक संस्थानार त्याच्या दूरम्यान इत्यादण द्वाचा द्वाचा उत्तराज्ञ करणा हत अही. दूरस्य इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दूरम्यान इ मतदान यांच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधा सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येणार आहे.

सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीच्या समभाग भांडवला

लाभांश पात्रता निर्धारित करण्याची तारीख राजार ने संज्ञान निर्माण सर्वज्ञाज आपका १- कंपनीने मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ ही तारीख ३१ मार्च २०२१ करिता संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी लाभांश ५% म्हणजेच रु ०. ५ प्रति इक्तिटी समभाग ज्याचे दर्शनी मृल्य रु २ / – फुलली पेड अप इक्तिटी शेअर आहे त्या प्रमाणे प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याची तारीख म्हणून निश्चित केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यास सदरील वनावयुन्य निकारित विश्वास किया विश्वास विश्वास करेंद्री निकार करता आहे. बागांघी १९ ऑक्टोबर २०११ रोजी किंवा त्यापूर्वी अदा केला जाईल किंवा खात्यात जमा केला जाईल म्हणजेच घोषित झाल्याच्य वारखेपासून ३० दिवसांत खालील प्रमाणे

१. अशा सर्व लाभार्थी मालकांना ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत नॅशनल सिक्यरिटी डिपॉझिटरी लिमिटेड जनता तम् रामाना मारोजना ज्यान्याना के समानी क्षान्या हिस्सा है स्थान स्थान स्थान है स्थान स्थान है है है स्थान (एप्पसडीएस) ग्रांच्याकडे उपलब्ध असलेल्या तपिशलाप्रमाणे आणि सेंटाला डिपाप्रिंदरी सर्व्हिसेस (इंडिया) लिपिटेंट (सीडीएसएल) यांच्याकडे मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ चे कामकाज संपण्याच्या वेळेपर्यंत उपलब्ध असलेल्य माहितीप्रमाणे.

२. ज्या भागधारकांकडे कंपनीचेसमभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत अशा सर्व सभागधारकांना ज्यांनी मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ चे कामकाज संपृष्याच्या वेळेपर्यंत समभाग हस्तांतरणाची माहिती विहित नमुन्यात कंपनीकडे सादर केली आहे. ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच २०२१ साठीचा वार्षिक अहवाल समभागधारकांना लागू असलेले कायद्यांन २२ चनापन अनेपार पात्रमा (१९८५) आस्त्रमा १५०० १५०० अनुसक्त वर्षाच्या प्रतिकृति सामानापारकार (१९५५) क्याराज अवसा अनुसक्त त्यांच्या नोंदणीकृत इ मेल पत्यावर विवित्त कालावधीत पाठविण्यात बेईल. सदरील जाहिरात हे कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी आणि माहितीसाठी एमसीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रके यांच्य

अनुसार जारी करण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या आदेशानुसा सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या करिता अलका गुप्ता (कंपनी सेक्रेटरी)

स्थळ : मुंबई दिनांक : ०२-०९-२०२१

प्रितेश झावेरी ठिकाणः मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांकः ०५/०९/२०२१

संयुक्त किसान मोर्चाने रविवारी उत्तर प्रदेशच्या

वार्ताहर/औरंगाबाद

४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येत्या २५ आणि २६

केले. प्राध्यापकांनी स्थापन केलेल्या

बैठकीला डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे.

JetkingBetter Life

जेटिकंग इन्फोट्रेन लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटीटी नंबर (सीआयएन): एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ नोंदणीकृत कार्यालयः ४३४, ४था मजला, बुसा उद्योग भवन, टोकरसी जीवराज रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई- ४०००१५, महाराष्ट्र, भारत

संपर्क क्रमांकः +९१ २२-२४१५६४८६/२४१५६५२८ वेबसाइट- www.jetking.com इमेल आयडी- investors@jetking.com ३७ व्या (सदतीसाव्या) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम)द्वारे आयोजित केले जाणारी वार्षिक सर्वसाधारण सभा, इ-मतदानासंबंधी माहिती आणि पुस्तक बंदबाबत सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **मेसर्स जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड** (कंपनी) च्या ३७ व्या (सदतीस) वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (**व्हीसी**) / इतर टृकश्राच्य माध्यमे (ओएव्**हीएम**)द्वारे कंपनी कायदा २०१३ आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम . आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५, सोबत वाचावे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) ने दिनांक ०८ ए प्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेली सामान्य परिपत्रके जनरल सर्क्युलर्स क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ अनुक्रमे (एकत्रितरित्या एमसीए परिपत्रके) आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० जे १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सुधारण नुसार परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (सेबी परिपत्रके) यांच्या तरतुर्दीची पूर्तता करत असताना कंपनीची एजीएम व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे सामान्य ठिकाणी

सभासदांचे प्रत्यक्ष हजेरी नसलेले सभा आयोजित केली जाईल. वरील नमृद सर्क्युलर्स यांच्या तरतुर्दींची पूर्तता करत असताना एजीएमची सूचना. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी लेखाकृत वित्तीय विवरण (अलिप्त आणि एकत्रित) अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आले आहेत ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी/आरटीएकडे नोंदणीकृत आहेत. सदस्यांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्याचे काम दिनांक ४ सप्टेंबर २०२९ रोजी पूर्ण झाले आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स च्या संदर्भात आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या ३७वा वार्षिक अहवालाचे प्रत्यक्ष प्रती पाठविण्याची आवश्यकता सोडून दिली आहे. कंपनीने ते आपली वेबसाइट vww.jetking.com येथे अपलोड केले आहेत. एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट (<u>https://www.evoting.nsdl.com</u>) येथे आणि कॅपनीचे समभाग नोंदणीकृत . असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाइट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.

इमेल पत्ते नोंदणीकृत/ अद्ययावत करण्याची पद्धतः ज्या समभागधारकांनी आपले इमेल पत्ते अद्याप अद्ययावत केलेले नाहीत त्यंना विनंती करण्यात येत आहे

की त्यांनी खालील पद्धतीने आपले इमेल पत्ते नोंदणीकृत करावेतः **१. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण** करणारे आणि ज्यांनी आपले इमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपला इमेल पत्ता कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट म्हणजे मेसर्स लिंक येथे इन टाईम इंडिया प्रा. लि. यांच्याकडे त्यांची वेबसाइट (<u>http://www.linkintime.co.in</u>) येथे आपल्या सही केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह, ज्यात समभागधारकांचे नाव आणि पत्ता, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समोरील आणि मागील बाजू), पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि समभागधारकाच्या पत्त्यासाठी पुरावा म्हणून कोणत्याही कागदपत्राची स्व-साक्षांकित प्रत (जसे वाहन चालक परवाना, निवडणूक

ओळखपत्र, पासपोर्ट) पाठवण्याची विनंती करण्यात येत आहे. अप्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे समभागधारकः अशा समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की, कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट म्हणजेच मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे वेबसाईट (<u>https://www.linkintime.co.in</u>) येथे डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ डीजीट लाभकारी आयडी किंवा एनएसडीएल-१६ डीजीट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरण, पॅन (पॅन कार्डचे स्वयं साक्षांकित प्रत).

आधार कार्ड (आधार कार्डचे स्वयं साक्षांकित प्रत) हे सर्व कृपया सुपूर्द करावे. ३. इमेल पत्ता नोंदणीकृत करण्यात काहीही प्रश्न/ समस्या असल्यास समभागधारक rnt.helpdesk@linkintime.co.in येथे मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे इमेल पाठवू शकतात.

दूरस्थ इ-मतदान आणि एजीएमदरम्यान इ-मतदान आणि त्याची पद्धतः गधारकांना माहिती देण्यात येत आहे की, कायद्याचे कलम १०८, सोबत वाचा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २० ची (त्यातील कोणत्याही दरूस्त्या, सधारणा किंवा पनस्थापना यांच्यासह) संबी नोंटणी नियमावलीचे नियम XX आणि रिस्टिट्यूट ऑफ कंपनी सेकेटरीज ऑफ रंडियाने जारी केलेले जनरल मीटिंग्सवरील सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स (एसएस-२) यांची पर्तता करत असताना कंपनी आपल्या समभागधारकांना एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी इ-मतदानाची सुविधा देत आहे.

त्याचबरोबर कंपनी एजीएमदरम्यान इ-मतदान यंत्रणेदारे मतदानाची सविधाही (इ-मतदान) देत आहे.

दूरस्थ इ-मतदानाचा कालावधी रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी (सकाळी ९.०० वाजता आयएसटी) सरू होईल आणि मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी (सायंकाळी ५.०० वाजता आयएसटी) संप्रष्टात येईल. या कालावधीत कंपनीचे समभागधारक ज्यांनी अंतिम तारखेला म्हणजे मंगळावर दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण केलेले आहेत त्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर एनएसडीएलकडून देण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात येत आहे आणि समभागधारकांचे मतदानाचे हक हे सदर अंतिम तारखेला कंपनीच्या प्रदान केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात असतील. त्यानंतर एनएसडीएलकडून दूरस्थ इ-मतदानाची पद्धत बंद केली जाईल आणि समभागधारकांना त्यानंतर सदर दिनांक आणि वेळेनंतर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करता येणार नाही. समभागधारकाने एखाद्या ठरावावर मतदान केल्यावर त्याला ते नंतर बदलता येणार नाही. फक्त तेच समभागधारक जे व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि दूरस्थ इ-मतदानाद्वारे ठरावांवर आपले मतदान केलेले नाही आणि त्यामुळे तसे करण्यापासून त्यांच्यावर बंदी आणलेली नाही ते एजीएममध्ये इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदानासाठी पात्र असतील. ज्या सदस्यांनी दूरस्थ इ–मतदान यंत्रणेद्वारे मतदान केलेले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील परंत एजीएममध्ये मतदानास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला डिपॉझिटरींनी राखलेल्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा लाभार्थी मालकांचे पुस्तक यात नमूद आहे त्यांनाच दूरस्थ इ–मतदान आणि

एजीएममध्ये मतदानाची सविधा मिळवता येईल. कोणतीही व्यक्ती जी सूचना पाठवण्यात आल्यानंतर समभाग खरेदी करून कंपनीची सदस्य होते आणि अंतिम तारखेला कंपनीची समभागधारक असेल तिने <u>evotingnsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवावा. तथापि, तो/ ती दूरस्थ इ-मतदानासाठी आधीच एनएसडीएलकडे नोंटणीकत असल्यास तो/ती. त्याचा/ तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरू शकतात. दुरस्थ इ-मतदान/ अप्रत्यक्ष स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे समभागधारक, आणि ज्या समभागधारकांनी आपले इ-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थ इ-मतदान/ इ-मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. तथापी रिमोट ई–मतदान करिता ज्यांने एनएसडीएलकडे नोंदविला आहे त्यांने आपले युझर आयडी आणि पासवर्ड मार्फत मतदान करू शकतात.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत आणि इ-मतदानाद्वारे इ-मतदानाशी संबंधित कोणताही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास समभागधारक श्री. सागर घोसाळकर (एनएसडीएल) , नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०० आणि १८०० २२४४ ३० येथे फोन करू शकतात किंवा evotingnsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतात. श्री. आनंद मुखर्जी, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांकः एफसीएस४०४८५) यांची नेमणूक

पडताळणी अधिकारी म्हणून करण्यात आली असून त्या दूरस्थ इ-मतदान प्रक्रिया आणि एजीएममध्ये आयोजित इ-मतदान प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी काम करतील. दूरस्थ इ-मतदान आणि एजीएममध्ये देण्यात आलेली मते यांचे निकाल एजीएम संपल्यानंतर ४८ (अङ्टेचाळीस) तासांपेक्षा अधिक नाही अशा कालावधीत घोषित करण्यात येतील. घोषित करण्यात आलेले निकाल आणि पडताळणी अधिकाऱ्यांचा अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे <u>www.jetking.com</u> आणि कंपनीचे समभाग नोंदणीकृत असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध असतील.

कंपनी कायदा २०१३ (कायदा)चे कलम ९१ आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या लागू असलेल्या नियमावलींच्या अनुषंगाने सदस्यांचे नोंदणीपुस्तक णि कंपनीच्या समभाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१ ते बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ या दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक बंद करिता बंद असेल जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड करिता

स्थानः मंबर्ड



www.freepressjournal.in